



Ref. No.: TTL/COSEC/SE/2025-26/85

January 29, 2026

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai- 400001, India.
Scrip Code: 544028

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra Kurla Complex, Bandra (E),
Mumbai – 400 051, India.
Trading symbol: TATATECH

Dear Sir / Madam,

Subject: Newspaper Advertisement– Postal Ballot Notice

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published in Financial Express (English) and Loksatta (Marathi) today, relating to postal ballot notice.

This will also be posted on the company's website www.tata technologies.com.

This is for your information and records.

For Tata Technologies Limited

Warren Harris
CEO and Managing Director
DIN: 02098548

Encl: as above

TATA TECHNOLOGIES
Tata Technologies Limited

Plot No 25, Rajiv Gandhi Infotech Park | Hinjawadi, Pune 411057 | India
Tel: +91 20 6652 9090 | Fax: +91 20 6652 9035
CIN L72200PN1994PLC013313
Email: investor@tata technologies.com
Website: www.tata technologies.com

NOVARTIS
NOVARTIS INDIA LIMITED

Registered Office: Inspiro BKC, 7th Floor, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051, Maharashtra, India. Tel: +91 22 50243000; Email: india.investors@novartis.com; Website: www.novartis.in; CIN: L42400MH1947PLC006104

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31.12.2025

Particulars	3 months ended 31.12.2025 (Unaudited)	9 months ended 31.12.2025 (Unaudited)	3 months ended 31.12.2024 (Unaudited)
Total Income	946.5	2,925.4	1,036.0
Net Profit for the period before tax	296.5	995.2	352.9
Net Profit for the period after tax	160.9	679.3	254.5
Total Comprehensive income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	159.5	677.9	254.5
Equity Share Capital (of ₹ 5 each, fully paid)	123.4	123.4	123.4
Other Equity	-	-	-
Earnings Per Share (of ₹ 5 each) (*not annualised)	6.52 *	27.51 *	10.31 *
Basic and Diluted (₹)			

Note:

- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and nine month ended 31 December, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and nine month ended 31 December, 2025 are available on the stock exchange website, www.bseindia.com and on the Company's website, www.novartis.in
- The net profit after tax for the quarter and nine months ended 31 December 2025 includes tax adjustment of ₹ 55.6 million constituting expense of ₹ 28.5 million for A.Y. 2015-2016 (based on effect to appellate orders), ₹ 5.9 million for A.Y. 2011-2012 (based on effect to appellate orders), ₹ 33.8 million for A.Y. 2023-2024 (based on effect to assessment order) and ₹ 1.9 million for A.Y. 2025-2026 (true up based on Return of income filed) respectively.



By Order of the Board
Shital Joshi
Whole Time Director & Chief Financial Officer
DIN:09775615
Mumbai, 28 January, 2026

alldigi tech ALLDIGI TECH LIMITED
(formerly known as Allicec Technologies Limited)
Formerly known as Allicec Technologies Limited
Address: Plot No. 102, Sector 102, MIDC, Andheri (E), Mumbai - 400 092.
Corp. Office : 46-B Velachery Main Road, Velachery, Chennai - 600 042.
CIN : LT7230TN1998PLC01033. Email : investorcontact@alldigitech.com

Extracts of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended 31 December 2025

(Expressed in Lakhs except Earnings per share data)

Sl. No.	Particulars	Consolidated		
		Quarter Ended 31 Dec 2025	Nine Months Ended 31 Dec 2025	Quarter Ended 31 Dec 2024
1	Total income from operations	15,268	44,401	13,946
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,182	7,696	2,447
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,780	7,294	2,447
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,084	5,335	1,992
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	2,107	5,492	1,929
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	1,524	1,524	1,524
7	Reserves (including Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet #	24,425	24,425	23,022
8	Earnings Per Share * (of ₹ 10/- each) (For continuing and discontinued operations)			
	(a) Basic	13.68	35.01	13.07
	(b) Diluted	13.68	35.01	13.07

Balance for the quarter and nine months ended 31 December 2025 represents balances as per the audited Balance Sheet for the financial year ended 31 March 2025 and balance for the quarter ended 31 December 2024 represents balance as per audited Balance Sheet for the financial year ended 31 March 2024, as required by SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

* EPS is not annualised for the quarter and nine months ended 31 December 2025 and ended 31 December 2024.

Notes:

- The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("IAS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") with relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 27 January 2026. The statutory auditors have issued an unmodified review report on these results.
- The name of the Company has been changed to "Alldig Tech Limited" consequent to the approval granted by the shareholders at their 25th Annual General Meeting held on 02 August 2024 and is in accordance with the fresh Certificate of Incorporation issued by the Registrar of Companies dated 06 September 2024.
- The consolidated results includes the results of the Company's wholly owned subsidiaries Alldig Tech Inc., (formerly known as "Allicec Inc.") and Alldig Tech Manila Inc., Philippines (formerly known as "Allicec Manila Inc.")
- During the year ended 31 December 2025, the Company has restructured its employee benefit plan. Employee Benefit Management (EBM) business has been renamed to Business Process Management (BPM) and Technology & Digital (T&D) respectively, which reflects better the nature of Company's offerings under those segments. Owing to the nature of services and delivery model of "HR Statutory Compliance" services aligning more closely with BPM operations than with T&D, the same has been reclassified under the BPM segment.
- On 25 November, 2025, the Government of India notified provisions of the Code on Wages, 2019, the Industrial Relations Code, 2020, the Code on Social Security, 2020 and the Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020 ('Labour Codes'). The Company has already adopted the new Labour Codes by way of a unified framework government policy. The Company continues to monitor these changes, including a uniform definitions of wages and enhanced benefits relating to leave.
- The Company has assessed the financial implications of these changes which has resulted in increase in gratuity liability and provision for compensated absence by ₹ 379 Lakhs and ₹ 23 Lakhs respectively. Considering the impact is minor and the majority of employees are covered by the new Labour Codes, the Company has not recorded any regulatory driven, the Company has considered the impact of Labour Codes under "Exceptional item" in the statement of Profit and Loss for the quarter and nine months ended 31 December 2025. The Company continues to monitor the developments pertaining to Labour Codes and will evaluate impact if any on the measurement of liability pertaining to employee benefits.

S. No.	Standalone Financial Results	Quarter Ended 31 Dec 2025			Nine Months Ended 31 Dec 2025			Quarter Ended 31 Dec 2024				
		Particulars	Unaudited	Unaudited	Particulars	Unaudited	Unaudited	Particulars	Unaudited	Unaudited		
(a) Income from operations (net)		6,702	25,765	8,247	(b) Profit before tax	2,682	6,660	1,247	(c) Profit after tax	2,157	5,379	972
(d) Other comprehensive income for the period, net of tax		(27)	(110)	(16)	(e) Total comprehensive income for the period	2,130	5,269	954				

7. The Company has decided to issue 50 equity shares of ₹ 10 each pursuant to the approval of the Board of Directors at their meeting held on 27 January 2026.

8. The above is an extract of the detailed format of the quarter and nine months ended 31 December 2025 financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full details of standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended 31 December 2025 are available on the Company's website under investors section (www.alldigittech.com) or at the website of BSE (www.bseindia.com) or NSE (www.nseindia.com).

For and on behalf of the Board of Directors of
Alldigi Tech Limited
(Formerly known as Allicec Technologies Limited)

Sd/-
Ajit Isaac
Chairman
DIN: 00097168

Place: Bengaluru
Date: 27 January 2026



easy

Reg. Office: 302, 3/F, Four Savvy Chambers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051, Maharashtra, India. Tel: +91 22 50243000; Email: India.investors@easyhomefinance.in; Toll Free: 1800 22 5279 | Web: www.easyhomefinance.in | Email: Contact@easyhomefinance.in

NOTICE UNDER SECTION 19(2) OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND DEBT SECURITIES ACT, 2003

In respect of loans availed by below mentioned entities from us, we hereby issue this Demerit Notice dated as mentioned below Under Sec. 19(3) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2003 by Registered Post with acknowledgement due to you that has been returned unopened and undelivered/received not advised. We have indicated our interest of taking possession of the assets in accordance with the provisions of Section 19(4) of the said Act.

In the event of your not discharging liability as set out herein above the Bank / Secured Creditor may exercise any of the right conferred under section 19(4) of SARFAESI Act while publishing the position notice auction notice electronically or otherwise, as required under the SARFAESI Act.

Sec. Branch Name / Address / Location / City / State / Pin No. / NPS / Date / Demand Notice Date / January 24, 2026

Mr. Yashwanth Laxman Kite (Applicant) / 2, Mrs. Pushpa Kite (Guarantor & Date) NPS / 0% / Rs. 12,453,658.00 / Description of Boundaries : As per Sale Deed, East N.W. West, N.O. North, N.E. South, N.W. House - No. 101, House - Building

Date : 29/01/2026 Place : THANE

SD/- AUTHORISED OFFICER
EASY HOME FINANCE LIMITED

CCL PRODUCTS (INDIA) LIMITED

CIN: L151104P1984PLC000874

Regd. Office: Duggirala, Guntur - 522330, Andhra Pradesh - 522330, India

Email: investors@continental.coffe, Phone: 040-23730855

NOTICE TO SHAREHOLDERS

(TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) AND REGARDING KYC UPDATION)

Notice is hereby given pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 ('the Act'), the Investor Education and Protection Fund Authority ('Accounting, Audit, Transfer and Refund') Rules, 2016 read with the relevant circulars and amendments thereto ('IEPF Rules'), the 'Interim dividend declared for FY 2018-19' which remained uncleared for a period of one year and was referred to the Investor Education and Protection Fund Authority on April 10, 2020.

On the basis of the information received from the Investor Education and Protection Fund Authority, the Company has decided to transfer the shares held by the shareholders concerned, whose shares are liable to be transferred to the IEPF.

Accordingly, the Company has communicated individually to the shareholders concerned, whose shares are liable to be transferred to the IEPF, the details of the shares that are eligible to be transferred to IEPF as per the IEPF Rules.

In the event of your not discharging liability as set out herein above the Bank / Secured Creditor may exercise any of the right conferred under section 19(4) of SARFAESI Act while publishing the position notice auction notice electronically or otherwise, as required under the SARFAESI Act.

Sec. Branch Name / Address / Location / City / State / Pin No. / NPS / Date / Demand Notice Date / January 24, 2026

Mr. Yashwanth Laxman Kite (Applicant) / 2, Mrs. Pushpa Kite (Guarantor & Date) NPS / 0% / Rs. 12,453,658.00 / Description of Boundaries : As per Sale Deed, East N.W. West, N.O. North, N.E. South, N.W. House - No. 101, House - Building

Date : 29/01/2026 Place : THANE

SD/- AUTHORISED OFFICER
EASY HOME FINANCE LIMITED

In this connection, please note the following:

1. In case shares held physical form: Duplicate share certificate(s) (s) will be issued to the shareholder(s) and the original share certificate(s) registered in your name (s) and held with you shall automatically cancel.

2. In case shares are held in Demat form: Your demat account will be debited for the shares liable for transfer to the IEPF.

In the event valid claim is not received from you on or before April 27, 2026, necessary steps will be initiated by the Company to transfer the shares held by the concerned shareholders to IEPF without any further notice. Please note that after transfer of such shares to IEPF, the shareholder concerned can claim both the liquidation value and the dividend amount of the shares from IEPF Authority by making an online application in Form IEPF-5 available at www.iepf.gov.in.

KYC UPDATION

Further, shareholders are requested to update their KYC details, including email ID, address, contact number, and bank details, with the Company by submitting a request to our RTA or to the Company at the respective communication addresses mentioned above, to ensure timely receipt of all communications sent by the Company.

For CCL PRODUCTS (INDIA) LIMITED

SD/-

Sridhri Dasari

Date : 28/01/2026

Company Secretary & Compliance Officer

MUTUAL FUNDS

Sai Thai

uti

UTI Mutual Fund

Haj, ek behar zindagi ka

Notice For Declaration Of Income Distribution Cum Capital Withdrawal

UTI Conservative Hybrid Fund (Earlierwise UTI Regular Savings Fund)

Name of the Plan	Quantum of IDCW/ Gross Distributable Amt.* %	Record Date	Face Value (per unit)	NAV as on January 27, 2026 (per unit)
UTI Conservative Hybrid Fund - Direct Plan - Monthly Income Distribution cum capital withdrawal option (IDCW)	0.80%	0.0800	Monday, February 02, 2026	17.1745
UTI Conservative Hybrid Fund - Direct Plan - Monthly Income Distribution cum capital withdrawal option (IDCW)	0.80%	0.0800	Monday, February 02, 2026	19.4473

*Distributions of above IDCW is subject to the availability of distributable surplus as on record date.

Income distribution cum capital withdrawal payment to the investor will be lower to the extent of statutory levy (if applicable). Income distribution will be net of tax deducted at source as applicable.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the income distribution cum capital withdrawal options of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Such of the unitholders under the income distribution cum capital withdrawal options whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each income distribution cum capital withdrawal shall be entitled to receive the income distribution cum capital withdrawal so distributed. The reinvestment, if any, shall be treated as constructive payment of IDCW to the unitholders as also constructive receipt of payment of the amount by the unitholders. No load will be charged on units allotted on reinvestment of IDCW.

Mumbai
January 28, 2026

Toll Free No.: 1800 266 1230 Website: www.utimf.com

REGISTERED OFFICE: UTI Tower - G-1 Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051. Phone no.: 022-67866644. E-mail: info@utimf.com. I/II/III Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund)

For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI / NISM certified Mutual Fund Distributor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

For CCL PRODUCTS (INDIA) LIMITED

SD/-

Sridhri Dasari

Date : 28/01/2026

Company Secretary & Compliance Officer

In compliance with the circular issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") no. L7/2024/2019/NSPL/01/C01333 dated September 19, 2024 read with circular no. L4/2020 dated April 8, 2020, 17/2022 dated April 13, 2022, read with other relevant circulars issued in that regard, the latest being General Circular No. 03/2022 dated September 22, 2022 (collectively referred to as "MCA Circulars"), the Company has sent the postal ballot notice on Wednesday, January 28, 2026, ONLY through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories / Depositories' Registrars and the Postal Ballot Notice and the Statement of Right of Members of the Company are available on the website of the National Stock Exchange of India Limited at www.nsindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nsindia.com. In compliance with the circular issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") no. L7/2024/2019/NSPL/01/C01333 dated September 19, 2024 read with circular no. L4/2020 dated April 8, 2020, 17/2022 dated April 13, 2022, read with other relevant circulars issued in that regard, the latest being General Circular No. 03/2022 dated September 22, 2022 (collectively referred to as "MCA Circulars"), the Company has sent the postal ballot notice on Wednesday, January 28, 2026, ONLY through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories / Depositories' Registrars and the Postal Ballot Notice and the Statement of Right of Members of the Company are available on the website of the National Stock Exchange of India Limited at www.nsindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nsindia.com. In compliance with the circular issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") no. L7/2024/2019/NSPL/01/C01333 dated September 19, 2024 read with circular no. L4/2020 dated April 8, 2020, 17/2022 dated April 13, 2022, read with other relevant circulars issued in that regard, the latest being General Circular No. 03/2022 dated September 22, 2022 (collectively referred to as "MCA Circulars"), the Company has sent the postal ballot notice on Wednesday, January 28, 2026, ONLY through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories / Depositories' Registrars and the Postal Ballot Notice and the Statement of Right of Members of the Company are available on the website of the National Stock Exchange of India Limited at www.nsindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nsindia.com. In compliance with the circular issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") no. L7/2024/2019/NSPL/01/C01333 dated September 19, 2024 read with circular no. L4/2020 dated April 8, 2020, 17/2022 dated April 13, 2022, read with other relevant circulars issued in that regard, the latest being General Circular No. 03/2022 dated September 22, 2022 (collectively referred to as "MCA Circulars"), the Company has sent the postal ballot notice on Wednesday, January 28, 2026, ONLY through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories / Depositories' Registrars and the Postal Ballot Notice and the Statement of Right of Members of the Company are available on the website of the National Stock Exchange of India Limited at www.nsindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nsindia.com. In compliance with the circular issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") no. L7/2024/2019/NSPL/01/C01333 dated September 19, 2024 read with circular no. L4/2020 dated April 8, 2020, 17/2022 dated April 13, 2022, read with other relevant circulars issued in that regard, the latest being General Circular No. 03/2022 dated September 22, 2022 (collectively referred to as "MCA Circulars"), the Company has sent the postal ballot notice on Wednesday, January 28, 2026, ONLY through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories / Depositories' Registrars and the Postal Ballot Notice and the Statement of Right of Members of the Company are available on the website of the National Stock Exchange of India Limited at www.nsindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nsindia.com. In compliance with the circular issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") no. L7/2024/2019/NSPL/01/C01333 dated September 19, 2024 read with circular no. L4/2020 dated April 8, 2020, 17/2022 dated April 13, 2022, read with other relevant circulars issued in that regard, the latest being General Circular No. 03/2022 dated September 22, 2022 (collectively referred to as "MCA Circulars"), the Company has sent the postal ballot notice on Wednesday, January 28, 2026, ONLY through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories / Depositories' Registrars and the Postal Ballot Notice and the Statement of Right of Members of the Company are available on the website of the National Stock Exchange of India Limited at www.nsindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nsindia.com. In compliance with the circular issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") no. L7/2024/2019/NSPL/01/C01333 dated September 19, 2024 read with circular no. L4/2020 dated April 8, 2020, 17/2022 dated April 13, 2022, read with other relevant circulars issued in that regard, the latest being General Circular No. 03/2022 dated September 22, 2022 (collectively referred to as "MCA Circulars"), the Company has sent the postal ballot notice on Wednesday, January 28, 2026, ONLY through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories / Depositories' Registrars and the Postal Ballot Notice and the Statement of Right of Members of the Company are available on the website of the National Stock Exchange of India Limited at www.nsindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nsindia.com. In compliance with the circular issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") no. L7/202

